

25th June, 2021

BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Listing Department
Bandra-Kurla Complex
Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sir,


Sub: Intimation of Notice published in newspapers under Investor Education and Protection Fund (IEPF) Rules – Transfer of shares to IEPF

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

- (i) Copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Sakal (Marathi).
 - (ii) Copy of reminder letters to the shareholders
2. The above reminder letters were sent to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to IEPF Authority. This is pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.
3. The above information is also available on the website of the Company www.voltas.com. This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
VOLTAS LIMITED



V. P. Malhotra
Vice President – Taxation,
Legal & Company Secretary

Encl.

VOLTAS LIMITED

Corporate Management Office

Registered Office Voltas House 'A' Dr Babasaheb Ambedkar Road Chinchpokli Mumbai 400 033 India
Tel 91 22 66656251 66656258 Fax 91 22 66656311 e-mail vpmalhotra@voltas.com website www.voltas.com

Corporate Identity Number L29308MH1954PLC009371

A **TATA** Enterprise

Setback for FB as HC refuses to stay CCI's privacy notice

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, 23 June

The Delhi High Court has refused to stay the Competition Commission of India (CCI) notice asking Facebook (FB) and WhatsApp to furnish certain information in relation to a probe ordered by it into the instant messaging app's new privacy policy.



A vacation bench of Justices Anup Jairam Bhambhani and Jasmeet Singh said an application seeking stay of further steps in the investigation has been filed in which notice was issued to the Director General of CCI and no interim relief was given by the division bench on May 6. It is listed for consideration on July 9.

"We also find that there is substantial overlap, in fact near identity, as between the prayers made in... (earlier application) and those made in the present application. For the foregoing reason, we do not consider it appropriate to stay the operation of impugned notice dated June 4, at this stage," the bench said in its order passed on June 21 and made available on Wednesday. The bench said there was no doubt that the June notice by the DG is a step in furtherance of the investigation commenced in suo motu case pursuant to order of March 24, which is the subject matter of the challenge in the present appeals.

In their fresh applications filed in the pending appeals, Facebook and WhatsApp have sought stay on the CCI's notices asking them to furnish certain information for the inquiry con-

ducted by it. The notices were issued to WhatsApp and Facebook on June 4 and June 8 respectively. The case relates to the appeals of Facebook and WhatsApp against a single judge order dismissing their pleas against the probe CCI ordered into the instant messaging app's new privacy policy.

The high court had on May 6 issued notices on the appeals and asked the Centre to respond to it. The high court, in its June 21 order, noted that Additional Solicitor Generals (ASG) Aman Lekhi and Balbir Singh, representing CCI, submitted that though the issuance was perfectly in line with the procedure contemplated under the statute for taking forward an on-going investigation, which has not been stayed by the division bench, it would take substantial time for preparing a report after the receipt of the information called-for.

Once the report is prepared, it would be then forwarded to the CCI, they said, adding that the preparation of the report would not be completed at least before the next date of hearing before the roster division bench on July 7.

"Taking note of... (Lekhi and Singh's) statement as above, we would only urge the DG to bear in mind that investigation against the appellant (Facebook and WhatsApp) is under judicial consideration before a division bench of this court; and we direct that the matter be listed before the roster division bench on July 9, the date already fixed," the vacation bench said and issued notice on the fresh applications.

Tata Motors announces changes to its board

ARINDAM MAJUMDER
Mumbai, 23 June

Tata Motors has announced Guenter Butschek, who had informed his desire to relocate to Germany at the end of the contract for personal reasons, will therefore be stepping down from his role as CEO and MD from June 30, 2021. He will continue as a consultant to the company till the end of this financial year, the company said in an exchange filing on Wednesday.

Tata Sons Chairman Natarajan Chandrasekaran said: "I would like to thank Guenter for leading Tata Motors successfully over the past 5 years and creating a strong foundation for the future. I look forward to his continued inputs as a consultant to the company."

Guenter Butschek said: "Leading Tata Motors over the last 5 years was an exciting experience. The business fundamentals are stronger, and we are well positioned to leverage the opportunities in both commercial and passenger vehicles. I look forward to my continued association with the company as a consultant in the coming months."

Pursuant to this, Girish Wagh is being appointed as the executive director to the board of Tata Motors from July 1, 2021.

Your trust over the years is the foundation of our success



We Value your Relationship



We Thank

all our customers, patrons, stakeholders and well-wishers for their continued patronage.

Vi ties up with Cisco for 5G

ANEESH PHADNIS
Mumbai, 23 June

Vodafone Idea (Vi) will collaborate with Cisco to improve its existing 4G network and, in the future, 5G use cases for offering better quality experience for its customers.

The company announced that it would work with Cisco to design and build a cost-efficient network architecture to drive greater speed to market as it taps opportunities in 4G,

5G, Cloud, and IoT.

In a statement, Vi announced that it would be adding Cisco's ultra-packet core to its network architecture to deploy new software applications and services including voice-over Wi-Fi. "We are committed to providing seamless connectivity to our customers and enhancing user experiences, empowered by an intelligent and automated network," said Jagbir Singh, chief technology officer, Vodafone Idea (Vi).

The Department of Telecommunications had in May allocated 5G trial spectrum in various bands to Airtel, Jio and Vi to develop India-specific 5G use cases. Last week, Airtel and Jio commenced their 5G trials to test peak speed, latency, and data loads. Vi, however, is yet to begin trials. Airtel also announced a partnership with Tata Consultancy Services earlier in the week to implement 5G broadband network solutions in India.

JAMSHRI REALTY LIMITED
CIN: L17111PN1907PLC000258
Regd. Office: Fetechand Damani Nagar, Station Road, Solapur - 413 001.
Tel.: 0217-2380914, Fax : 0217-2380932
Email: jamshri1907@gmail.com

NOTICE
NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday the 28th June, 2021, at 5, Molimahal, 195, J.T. Road, Churchgate Mumbai 400020, at 5.00p.m.(S.T) to consider the Audited Financial Results of the Company for the 4th Quarter and year ended on 31st March 2021.

For JAMSHRI REALTY LIMITED
Place: Mumbai Sd/-
Date: 23.06.2021 RAJESH DAMANI
JOINT MANAGING DIRECTOR

पंजाब एण्ड सिंध बैंक
(भारत सरकार का उपक्रम)

Punjab & Sind Bank
(A Govt. of India Undertaking)

Where service is a way of life

प्रधान कार्यालय: 21, राजेंद्र प्लेस, नई दिल्ली-110008
वेबसाइट: www.psbindia.com

Head Office: 21, Rajendra Place, New Delhi-110008
Website: www.psbindia.com

1800 419 8300 (Toll Free)

VOLTAS
A TATA Enterprise

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority.

A list of such shareholders who have not encashed their dividend(s) for seven consecutive years, i.e. for the financial years 2013-14 and subsequent years and whose equity shares are liable to be transferred to the demat account of IEPF Authority, on 1st October, 2021, is displayed on the website of the Company at www.voltas.com under 'Investor' section. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

In compliance with the Rules, the Company has sent individual communication in physical mode to the concerned shareholders at their registered postal address, informing them to claim such unclaimed dividend(s). The communication is addressed to those shareholders, whose dividend(s) have remained unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF on 1st October, 2021 as per the aforesaid Rules. The shareholders are advised to claim such dividend(s) by 30th September, 2021.

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by 30th September, 2021, the Equity Share(s) in respect of which the dividends have remained unclaimed for 7 consecutive years, shall be transferred to IEPF, without any further notice to the shareholders in the following manner:

In case of Equity Shares are held:

- In Physical form** - New share certificate(s) will be issued and transferred in favor of IEPF on completion of necessary procedure in respect thereof. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder will be deemed to be cancelled and non-negotiable.
- In Demat form** - The Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the demat account of IEPF Authority established by the Central Government.

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

However, the unclaimed dividend(s) and the Equity Share(s) so transferred to IEPF can be claimed back by submitting an online application in the prescribed web-Form IEPF-5 available on the website of MCA at www.iepf.gov.in and physical copy of the said form, duly signed, is required to be sent to the Nodal Officer of Voltas Limited at the Registered Office address mentioned below, along with e-form submission acknowledgement / challan and requisite documents enumerated in web-Form IEPF-5.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends uploaded by the Company on its website shall be treated as adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. **No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and Equity Shares so transferred to the IEPF.**

For further information, the concerned shareholders may contact the Registrar and Transfer Agents - TSR Darashaw Consultants Private Limited, Unit: Voltas Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083; Tel. No.: +91 22 6656 8484; Fax No.: +91 22 6656 8494; Email: csg-unit@tcplindia.co.in; website: www.tcplindia.co.in.

VOLTAS LIMITED
Sd/-
V.P. Malhotra
Nodal Officer and
Vice President - Taxation,
Legal & Company Secretary

Mumbai, 23rd June, 2021

Registered Office:
Voltas House 'A',
Dr. Babasaheb Ambedkar Road,
Chinchpokli,
Mumbai 400 033.
Tel. No. : +91 22 6665 6511
Fax No. : +91 22 6665 6311
Website : www.voltas.com
e-mail : shareservices@voltas.com
CIN : L29308MH1954PLC009371

स्वप्नदीप्ती
NMDC

Harnessing Growth. Creating Milestones.

Best Ever Production and sales for any quarter
Best ever Turnover for any quarter and for any year
Best ever PBT and PAT for any quarter

Extract of Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March 2021 INR in Crores

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter Ended			Year Ended			Quarter Ended			Year Ended		
	31-Mar-2021	31-Dec-2020	31-Mar-2020	31-Mar-2021	31-Mar-2020	31-Mar-2021	31-Dec-2020	31-Mar-2020	31-Mar-2021	31-Mar-2020		
Total Revenue from Operations	6,847.57	4,355.10	3,187.34	15,370.06	11,699.22	6,847.57	4,355.10	3,187.34	15,370.06	11,699.22		
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items, discontinued operations)	4,266.43	2,811.27	1,579.05	8,901.10	6,219.92	4,266.39	2,810.41	1,574.99	8,895.52	6,211.47		
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items, discontinued operations)	4,268.73	2,810.80	1,482.18	8,901.63	6,122.43	4,266.69	2,809.94	1,478.12	8,896.05	6,113.98		
Net Profit (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,837.58	2,108.91	351.21	6,253.05	3,610.12	2,835.54	2,108.05	347.00	6,247.47	3,601.52		
Share of Loss of Associates/JVs	-	-	-	-	-	0.07	49.75	(31.18)	29.17	(28.56)		
Non-Controlling Interest (Profit)/Loss	-	-	-	-	-	(0.21)	(0.01)	0.43	(0.37)	(0.33)		
Net Profit/(Loss) after taxes, Non-Controlling Interest and share of profit/loss of Associates/JVs	2,837.58	2,108.91	351.21	6,253.05	3,610.12	2,835.82	2,157.81	315.39	6,277.01	3,573.29		
Total Comprehensive income for the period (Comprising profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,837.79	2,090.14	274.64	6,196.98	3,535.08	2,838.50	2,114.44	300.61	6,155.93	3,580.28		
Paid up Equity Share Capital (Face value Re. 1/- each)	293.07	306.19	306.19	293.07	306.19	293.07	306.19	306.19	293.07	306.19		
Other Equity (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)	-	-	-	29,463.07	27,227.76	-	-	-	29,590.98	27,366.88		
Net Worth	-	-	-	29,756.14	27,533.95	-	-	-	29,897.59	27,681.12		
Earnings Per Share (of Re. 1/- each)												
Basic (in Rs.)	9.64	6.89	1.15	20.62	11.79	9.64	7.05	1.03	20.70	11.67		
Diluted (in Rs.)	9.64 (*)	6.89	1.15	20.62 (*)	11.79	9.64 (*)	7.05	1.03	20.70 (*)	11.67		
Total Debt paid-up	-	-	-	523.80	-	-	-	-	523.80	-		
Total Interest on Debt	-	-	-	22.63	-	-	-	-	22.63	-		
Capital Redemption Reserve	-	-	-	103.40	90.28	-	-	-	103.40	90.28		
Debentures Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-	-	-		
Debt Equity Ratio	-	-	-	0.02	-	-	-	-	0.02	-		
Debt Service Coverage Ratio	-	-	-	16.24	-	-	-	-	16.23	-		
Interest Service Coverage Ratio	-	-	-	231.89	-	-	-	-	231.77	-		

(*) Adjusted on account of buyback

Notes:
The above is an extract of the detailed formats of Quarterly Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website www.nmdc.co.in. Previous periods figures have been reclassified wherever considered necessary.

For and on behalf of Board of Directors of NMDC Limited
Sd/-
Shri Amitava Mukherjee
Director (Finance)
Din No.: 08265207

Place : Hyderabad
Dated : 22-June-2021

स्वप्नदीप्ती
NMDC

NMDC Limited
(A Government of India Enterprise)
Regd. Office: "Khanij Bhavan", 10-3-31/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad-500 028.
www.nmdc.co.in
CIN: L13100TG19580I001674
ECO FRIENDLY MINER

VOLTAS LIMITED

Registered Office: Voltas House A, Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033

Phone No: 022 6665 6511; **Email:** shareservices@voltas.com **Website:** www.voltas.com

CIN: L29308MH1954PLC009371

22nd June, 2021

Dear Shareholder(s),

Sub: Transfer of Equity Shares held by you in Voltas Limited to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This has reference to the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("Rules") thereto, as amended. Pursuant to the Act read with the said Rules, unclaimed dividend for past 7 years shall be transferred to IEPF and all shares in respect of which dividend(s) has not been encashed or claimed for seven consecutive years or more shall also be transferred to the IEPF Authority.

As per our records, dividend declared by the Company for the financial years 2013-14 to 2019-20 have remained uncashed / unclaimed in respect of your shareholding in Voltas Limited.

Details of such unclaimed dividend(s) are available on the website of the Company on www.voltas.com

You are therefore requested to immediately claim the uncashed dividend(s) due to you by returning the enclosed request letter, duly signed with the supporting documents to TSR Darashaw Consultants Private Limited ("TSR"), the Registrars and Transfer Agent of the Company, on or before **30th September, 2021**, at the address mentioned below.

Please note that in case the dividend(s) amounts are not claimed by 30th September, 2021, the Equity Share(s) in respect of which the dividend(s) have remained unclaimed shall be transferred to the IEPF Authority in the following manner on the due date i.e. 1st October, 2021, in accordance with the notification(s) issued by Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time, without any further notice to you and no liability shall lie against the Company in respect of the Equity Shares so transferred.

In case the shares are held by you:

- **In physical form** - new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of required procedure in respect thereof and the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed to be cancelled and non-negotiable.
- **In demat form** - the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

All future benefits arising on such shares would also be transferred to IEPF Authority.

The unclaimed dividend(s) / Equity Share(s) so transferred to the IEPF Authority, can be claimed by making an online application electronically (web-Form IEPF-5) available on the website of the MCA at www.iepf.gov.in and hard copy of the Form, duly signed, be sent to the Nodal Officer of Voltas Limited at the Registered Office of the Company at Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033, along with the e-form submission acknowledgement / challan and other requisite documents enumerated in web-Form IEPF-5.

Should you need any further information you can contact either of the following:

Registered office of the Company	Registrar and Transfer Agent (RTA)
Voltas Limited Company Secretariat, Voltas House A, 4 th Floor Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033. Tel No: +91 22 6665 6511 Fax No.: +91 22 6665 6311 Email: shareservices@voltas.com	TSR Darashaw Consultants Private Limited Investor Service Section, C-101, 1 st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083. Tel. No.: +91 22 6656 8484 Fax No.: +91 22 6656 8494 Email: csg-unit@tcplindia.co.in

We also request you to kindly update your PAN details (self-attested copy of PAN Card required) and Bank Account details (copy of cancelled cheque required) with the RTA for shares held in physical mode and with your Depository Participant, for shares held in demat mode, so as to enable us process your dividend claims and credit the dividend amount/s to your bank account by electronic mode. The manner of providing the information is mentioned in the enclosed Request Letter.

Assuring you of best of the services, we remain,

Yours Sincerely,

Sd/-

V. P. Malhotra
 Nodal officer and
 Vice President – Taxation,
 Legal & Company Secretary

Enc.

REQUEST FORM

To be returned on or before 30th September, 2021

Ref - VO/MCA-IEPF-2014-2020:

To,
TSR DARASHAW CONSULTANTS PRIVATE LIMITED
(CIN: U74999MH2018PTC307859)
C-101, 1st Floor, 247 Park,
Lal Bahadur Shastri Marg,
Vikhroli (West), Mumbai 400 083

Dear Sir/ Madam,

Unit: Voltas Limited
Sub: Payment of unclaimed dividend

This has reference to the Company's letter dated 22nd June, 2021 regarding transfer of equity shares to the Demat Account of the IEPF Authority. Please arrange to make the payment of unclaimed dividend as stated below:

(Tick (√) whichever is applicable).

- I enclose the original instrument(s).
- I do not possess the original instrument(s).

I confirm that I have not sold my shares and continue to be the holder of shares registered in my name. I have also not encashed the instrument(s) sent to me earlier, nor have I received any money in connection with the payment(s) mentioned below:

Account No./ Folio:

Warrant No.	Net Amount (Rs. P.)	Date of Payment	Last Date to Claim
		03-09-2014	30-09-2021
		07-08-2015	30-09-2021
		02-09-2016	30-09-2021
		01-09-2017	30-09-2021
		31-08-2018	30-09-2021
		13-08-2019	30-09-2021
		26-08-2020	30-09-2021

Further,

1. I request you to register my new address as given below against the above folio and accordingly, I am enclosing self-attested documents, being the documentary evidence of Identity and Address:
 - Self-Attested copy of PAN card
 - Self-Attested copy of any one documents - Passport/ Aadhar Card/ latest Utility Bill (should not be older than 3 months)

New Address: _____

2. There is a change in my Bank Details and I request you to register my updated bank details as below:

Name of the Bank: _____

Branch Name and Address: _____

Bank A/C Type: Savings / Current Account A/C No: _____

IFSC Code _____ MICR Code _____

I am enclosing a Cancelled **Cheque leaf** which is bearing the name of the first shareholder.

Email id:

Mobile Number:

Place:

Date:

Signature of the First named Shareholder

Note:

Shareholders holding shares in dematerialized form are requested to update their address directly with their respective Depository Participant(s).